

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४
च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी
संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने
पदस्थापना...

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्र. टिआरएफ-०१२४/प्र.क्र.१७/ई-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: ३१ जानेवारी, २०२४

- संदर्भ:-** १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१
३) भारत निवडणूक आयोगाचे क्रं. ४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२३ दि.२१.१२.२०२३ रोजीचे पत्र.

शासन आदेश:-

भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भाधीन क्र.३ येथील पत्रान्वये विहित केलेल्या तरतुदी व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) आणि ४(५) मधील तरतुदीनुसार उप जिल्हाधिकारी संवर्गातील खालील अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	कार्यरत पदस्थापना	बदलीनंतरची पदस्थापना
१	२	३	४
१.	श्री.संजीव मोरे	उप जिल्हाधिकारी (राजशिष्टाचार), छत्रपती संभाजीनगर	उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), नांदेड या श्रीमती संतोषी देवकूळे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
२.	श्री.संतोष झुंबरलाल राऊत	उप जिल्हा निवडणुक अधिकारी, हिंगोली	विशेष भूसंपादन अधिकारी क्र.२, धाराशिव या रिक्त पदावर
३.	श्रीमती संतोषी देवकूळे	उप जिल्हाधिकारी, (पुनर्वसन), नांदेड	जिल्हा पुनर्वसन अधिकारी, परभणी या रिक्त पदावर
४.	श्रीमती संगीता चव्हाण- तावदरे	नियुक्तीच्या प्रतिकेत	उप जिल्हाधिकारी (रोहयो), परभणी या रिक्त पदावर
५.	श्री शरद मंडलीक	उप विभागीय अधिकारी, कंधार, जि. नांदेड	उप विभागीय अधिकारी, शिरपूर, जि.धुळे या रिक्त पदावर
६.	श्रीमती संगिता राठोड	विशेष भूसंपादन अधि पा.त.(लसिका) क्र.२, नांदेड	उप जिल्हाधिकारी, भूसंपादन जा.प्र.बीड या श्रीमती भारती सागरे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर

७.	श्रीमती निलम भरत बाफना	उप विभागीय अधिकारी, माजलगाव, जि. बीड	उप विभागीय अधिकारी, पैठण-फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर या श्री. सोहम वायाळ यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
८.	श्रीमती नम्रता देविदास चाटे	उप विभागीय अधिकारी, परळी वै., जि. बीड	विशेष भूसंपादन अधि. (लसिका), नांदेड या रिक्त पदावर
९.	श्री. शरद अच्युतराव झाडके	उप विभागीय अधिकारी, अंबाजोगाई, जि. बीड	उप विभागीय अधिकारी, निलंगा, जि. लातूर या श्रीमती शोभादेवी जाधव यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१०.	श्री. गणेश महाडिक	उप जिल्हाधिकारी (सामान्य), लातूर	उप जिल्हाधिकारी (रोहयो), हिंगोली या रिक्त पदावर
११.	श्रीमती स्वाती शेंडे	जिल्हा पुरवठा अधिकारी, धाराशिव	सहायक आयुक्त (मावक) विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या रिक्त पदावर
१२.	श्री. शिरीष यादव	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	विशेष भूसंपादन अधि पा.त.(लसिका) क्र.२, नांदेड या श्रीमती संगिता राठोड यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१३.	श्री. प्रविण मॅंगशेट्टी	उप जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे	प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून उप विभागीय अधिकारी, भोकर, जि. नांदेड या श्री. सचिन यादव यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणा-या पदावर
१४.	श्री. संतोष जाधव	उप जिल्हाधिकारी, सिडको, नवी मुंबई	प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून उप जिल्हाधिकारी (रोहयो), नांदेड या रिक्त पदावर

२. उपरोक्त अधिका-यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. श्रीमती वर्षारणी भोसले, श्रीमती भारती सागरे, श्री. सोहम वायाळ, श्रीमती शोभादेवी जाधव व श्री. सचिन यादव यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, दि०१.१२.२०२३ अन्वये नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिका-यांनी पुढील आदेशापर्यंत संबंधित विभागीय आयुक्तांकडे रुजू व्हावे.

३. भारत निवडणूक आयोगाने संदर्भाधिन क्र.३ येथील पत्रान्वये दिलेले निर्देश विचारात घेता निवडणूक कामकाजाशी संबंधित पदे भरणे आवश्यक असल्यामुळे प्रतिनियुक्तीच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या प्रतिनियुक्तीच्या सेवा संपुष्टात आणून आवश्यकतेनुसार त्यांना संवर्गातील पदावर पदस्थापना दिली आहे.

४. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिका-यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत e2.revenue@maharashtra.gov.in या ई-मेलद्वारे/ टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

५. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त

तरतूदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

७. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

८. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०१३११८२३१४३११९ असा आहे. हे शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संतोष वि. गावडे)
शासनाचे उप सचिव

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- २) अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ३) प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ४) सर्व विभागीय आयुक्त.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई.

- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचेमार्फत).
- उप सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).